



## LAXMI ORGANIC INDUSTRIES LTD

Chandermukhi, Third Floor, Nariman Point, Mumbai 400021, India  
T +91 22 49104444 E info@laxmi.com W www.laxmi.com

July 31, 2023

### **BSE Limited**

Corporate Relationship Department,  
1<sup>st</sup> Floor, New Trading Ring,  
Rotunda Building, P. J. Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400 001

**Scrip Code: 543277**

### **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (E),  
Mumbai – 400 051

**Trading Symbol: LXCHEM**

Dear Sir / Madam,

**Sub.: Submission of newspaper advertisement relating to financial results for the quarter ended June 30, 2023**

Pursuant to regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please see enclosed published newspaper advertisement of the standalone and consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2023.

We request you to take the above on record.

Thanking you,

For **Laxmi Organic Industries Limited**

---

**Aniket Hirpara**

Company Secretary and Compliance Officer

**Encl.: A/a**



## LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED

CIN : L24200MH1989PLC051736,  
Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752  
Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

All amounts in Indian Rupees millions

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended 30.06.2023 Reviewed	Quarter ended 31.03.2023 Reviewed	Quarter ended 30.06.2022 Reviewed	Year ended 31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	7,375	7,370	7,587	28,087
2	Net Profit before tax and exceptional items	557	427	865	1,729
3	Net Profit before tax (after exceptional items)	557	427	865	1,729
4	Net Profit after Tax and exceptional items	383	243	644	1,246
5	Total Comprehensive Income for the period	386	239	651	1,250
6	Equity Share Capital	531	530	530	530
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				13,587
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share				
	Basic	1.44	0.92	2.44	4.70
	Diluted	1.44	0.91	2.42	4.67
9	Cash Flow from Operations (Net Profit after Tax + Depreciation)	593	473	780	1,970

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter ended 30.06.2023 Reviewed	Quarter ended 31.03.2023 Reviewed	Quarter ended 30.06.2022 Reviewed	Year ended 31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	7,042	7,179	7,538	27,195
2	Net Profit before tax and exceptional items	550	443	867	1,834
3	Net Profit before tax (after exceptional items)	550	443	867	1,834
4	Net Profit after Tax and exceptional items	379	259	654	1,347
5	Total Comprehensive Income for the period	382	256	660	1,351
6	Equity Share Capital	531	530	530	530
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				13,668
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share				
	Basic	1.43	0.98	2.47	5.08
	Diluted	1.42	0.97	2.45	5.05
9	Cash Flow from Operations (Net Profit after Tax + Depreciation)	584	481	786	2,052

#### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.laxmi.com
- The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 28, 2023. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- The Hon'ble National Company Law Tribunal ('NCLT'), Mumbai Bench, vide hearing convened on August 25, 2022, has sanctioned the Scheme of Merger by Absorption of Acetyls Holdings Private Limited (AHPL) and Yellowstone Chemicals Private Limited (YCPL) ("Transferor Companies") with the Company under Section 230 to Section 232 of the Companies Act, 2013 and thereby the books of accounts of AHPL has been merged with the Company w.e.f. the Appointed Date of October 2, 2021. Consequently, the aforesaid Standalone Financials Statements as on March 31, 2022 has been restated to give effect of the merger in accordance with Appendix C of Ind AS 103-Business Combinations.
- Figures for the previous period have been regrouped as required to confirm to the figures of the current period.

Place : Mumbai  
Date : July 28, 2023

**PSPCL Punjab State Power Corporation Limited**  
(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)  
Corporate Identity Number U40109PB2010SGC033813

**E-Tender Enq. No.7447 /P-Z/EMP-12397** Dated: 27/07/2023

Dy.Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-2) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2023\_POWER\_106417\_1 for Procurement of end disc/ middle disc for TRM-54 Ring Granulator M/c SI no. 03184 & 03185 CHP GGSSTP, Roopnagar. For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 28.07.2023 onwards.

Note:- Corrigendum & addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in

76155/12/1983/2023/26347 RTP 90/23

**PSPCL Punjab State Power Corporation Limited**  
(Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)  
Corporate Identity Number U40109PB2010SGC033813  
Phone No. 01881-275289 E-mail: Se-hq-ggsstp-ropar@pspc.in

**E-Tender Enq. No. 7445/P-3/EMP-12241** Dated: 26/07/2023

Dy Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2023\_POWER\_106363\_1 for Procurement of different types of spares for Ash slurry pumps of stage- II & III at GGSSTP RoPar. For detailed NIT & Tender Specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 27.07.23 05:00 PM onwards.

Note:- Corrigendum & addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in

76155/12/1977/2023/26331 RTP-89/23

**VEEJAY TERRY PRODUCTS LIMITED**  
CIN: U17231TZ1987PLC002004  
Regd. Office: No.8, A.T.T Colony, Coimbatore - 641 018  
Tel: 0422-2210132, 2214327. website : www.veejayterry.com,  
e-mail: vjtpcbce@gmail.com

### 36<sup>th</sup> AGM TO BE HELD IN VIDEO CONFERENCE / OAVM MODE

Dear Member (s),

1. Shareholders may note that the 36th Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened at 3.30 P.M IST, on Monday the 28th day of August, 2023 through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the business as set out in the Notice which will be circulated for convening the AGM, in view of continuing Covid-19 pandemic and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under read with General Circular dated 5th May, 2020 and read with circulars dated 8th April, 2020, 13th April 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 13th January 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28 December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), the Board of Directors have decided to convene and conduct the AGM through VC / OAVM facility without the physical presence of the members at a common venue.

2. The Notice of the 36th AGM and the Annual Report for the year 2022-2023, including the Financial Statements for the year ended 31st March, 2023 (Annual Report) will be sent only by e-mail to all those members, whose e-mail addresses are registered with the Company / RTA or with their respective Depository Participants (DP), in accordance with the MCA Circulars as mentioned above. Members can join and participate in the 36th AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the 36th AGM and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the 36th AGM are provided in the Notice of the 36th AGM. Members participating through the VC / OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

3. Notice of the 36th AGM and the Annual Report will be made available on the website of the company www.veejayterry.com and on the website of M/s. Link Intime India Private Ltd (LIPLI) viz., https://investvote.linkintime.co.in.

4. Members holding shares in physical form who have not registered their e-mail addresses with the Company / RTA can obtain Notice of the 36th AGM, Annual Report and / or login details for joining the 36th AGM through VC/ OAVM facility including e-voting by sending scanned copy of the following documents by e-mail to green@skdc-consultants.com:

- Request e-mail mentioning your name, folio number and complete address.
- Copy of the Share Certificate (Front & Back)
- Self-attested scanned copy of the PAN card and
- Self-attested scanned copy of any document (such as Aadhar card, Driving Licence, Voter ID, Passport) in support of the address of the Members as registered with the Company.

5. Members holding shares in demat form can update their e-mail address by submitting a request to the concerned Depository Participant.

6. Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email address updated with their depository participants / company's Registrar and Share Transfer Agents - M/s. SKDC Consultants Ltd., to enable servicing of notices / documents / annual reports electronically to their valid email address.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the MCA Circulars.

By order of the Board  
for Veejay Terry Products Limited  
J. VIJAYAKUMAR (DIN 00002530)  
MANAGING DIRECTOR

Coimbatore  
29.07.2023

**ASREC (India) Limited** Bldg No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION-SALE OF PROPERTY

(Under Rule 8(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

WHEREAS, ASREC (India) Ltd. is a Securitisation and Asset Reconstruction Company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of Ruchika Gold Private Limited, through its Director & Joint Borrower, Mr. Bharat Kumar Lalchand Jain and Mrs. Sangeta Bharat Jain ("Borrower") by virtue of Assignment Agreement dated 25-03-2021 executed with Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., and has acquired the secured debt of Ruchika Gold Private Limited, through its Director & Joint Borrower, Mr. Bharat Kumar Lalchand Jain and Mrs. Sangeta Bharat Jain along with underlying securities from the original lender, Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd.

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 24-03-2021 u/s. 13(2) of the said act calling upon the borrower Ruchika Gold Private Limited, through its Director & Joint Borrower, Mr. Bharat Kumar Lalchand Jain and Mrs. Sangeta Bharat Jain for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 7,93,05,487/- (Rupees Seven Crore Ninety-Three Lakh Five Thousand Four Hundred Eighty-Seven Only) with further interest thereon, after adjusting recovery made if any, in respect of the advances granted by the Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. to the Borrower, Joint Co-borrower/Surety within the stipulated period of 60 days.

As the Borrower, Joint Co-borrower/Surety failed to pay as per the said Demand Notice dated 24.03.2021 under Sec.13 (2) of the said Act, served upon you the borrowers and in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002, the Authorised Officer of ASREC (India) Ltd. took physical possession of the property more particularly described in Schedule here under on 17.05.2023.

Pursuant to assignment agreement dated 25-03-2021 ASREC (India) Ltd., has acquired the financial assets of aforesaid borrower from Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. with all rights, title and interest together with underlying securities interest under Section 13 of the SARFAESI Act, 2002.

As the above mentioned Borrowers/ Joint Co. Borrower/Surety having failed in payment of entire outstanding amount as per said demand notice and pursuant to aforesaid assignment by Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. in favour of ASREC (India) Limited., the Authorised Officer of ASREC (India) Limited, intend to sell the below mentioned property for recovery of our dues in the account. Notice is hereby given to the public in general and Borrower / Joint Co-Borrower / Surety in particular that the Authorised Officer of ASREC (India) Ltd. hereby intends to sell the below mentioned secured property for recovery of dues and hence the tenders/bids are invited through E - Tender/ sealed cover for the purchase of the secured property. The properties shall be sold strictly on "As is where is", "As is what is", "As is Whatsoever Condition There is" and "No Recourse basis".

Description of the Property	Reserve Price (Rs. in lacs)	E.M.D. (Rs. in lacs)	Bid Incremental Value Rs. in lacs
Flat No.403, addressing 52.47 sq. Meters built up area i.e. 564.78 sq. ft. built up area, situated on the 4th floor of building known as "Kamal Darshan" constructed on Plot No.5 (Collectors New No. Part-7017(Nil), bearing Laughton Survey No. 2504 & 1/2504 and Cadastral No. SC/50 of Parel Sherwani Division within the jurisdiction of Registration District of Mumbai and within the limits of MCGB at Chawda Galli, Lalbaug, Mumbai - 400 012 owned by Bharat Kumar Lalchand Jain and Sangeta Bharat Jain	234.00	23.40	0.50

DATE & TIME OF AUCTION: 06.09.2023 BETWEEN 11.00 A.M. TO 01.00 P.M.  
(With unlimited auto time extension of 5 minutes each, till the sale is concluded)  
Inspection of Property: On 29.08.2023 from 11.00 A.M. to 2.00 P.M.  
LAST DATE FOR SUBMISSION OF BID FORM: 05.09.2023 UPTO 4.00 P.M.

**TERMS & CONDITIONS:**

- To the best of knowledge and information of the Authorised Officer, there are no encumbrances on the property. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, but the intending bidders shall be deemed to have accepted the property prior to submitting their bids. The public auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC (India) Ltd. The property is being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorised Officer shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ views.
- Auction will be held for the entire properties as stated above on "As is where is", "As is what is" and "As is Whatsoever Condition There is and No Recourse basis".
- Bid forms will be available on payment of Rs. 500/- per form (non-refundable). Bid form can be downloaded from website www.asrecindia.co.in, and payment of Rs. 500/- per form (non-refundable) can be tendered to the Authorised Officer at the time of submission of bids.
- Bids in the prescribed format given in the tender document shall be submitted to Authorised Officer of ASREC (India) Ltd., Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 or submit through email sharanjoshi@asrec.co.in/ tushar.shinde@asrecindia.co.in. The bid form or EMD received after 05.09.2023 for any reason whatsoever will not be entertained. Bid without EMD shall be rejected summarily.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
- The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorised Officer and in default of such deposit, EMD will be forfeited and the property shall be sold again.
- The balance amount of the sale price shall be paid in full or before 15th day of confirmation of sale of the property or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
- The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount either through NEFT/ RTGS the Account No.: 009020110001517, with Bank of India, SSI, Andheri Branch, IFSC Code: BKID0000090 Name of the Beneficiary: ASREC PS 12/2020-21 TRUST, or by way of Demand Draft drawn in favour of ASREC PS 12/2020-21 TRUST drawn on any Nationalized or Scheduled Bank and payable at Mumbai.
- The interested bidders can contact Mr. Tushar Shinde - Call No. 9830947393, Ph No. - 022-61387037/Mr. Sharad Joshi Call No 97699 28285, Ph No. 022-61387034 for any query.
- The Authorised officer has every right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons there for.
- The successful bidder would bear the charges/fees payable for registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc. as applicable as per law.
- The highest bid will be subject to approval of the secured creditor/ Authorised officer.
- This notice, under Rule 9(6) of Security Interest (Enforcement) Rule, 2002 will also serve as 30 days' notice to the borrowers, Joint/Co. borrowers and for sale of secured properties under SARFAESI Act and Security Interest (Enforcement) Rules on the above mentioned date if their outstanding dues.

Date: 27.07.2023  
Place: Mumbai  
Authorised Officer, ASREC (India) Ltd.

## TENDER CARE — Advertorial

### CANARA BANK ORGANIZES CUSTOMER MEET

Under the able guidance of General Manager, Sri B.L. Meena ji, Canara Bank Regional Office Amritsar organized a customer meet for their valuable feedback and suggestions about the services of our bank. The meeting was organized in furtherance of our MD & CEO's vision to make our bank the best bank to deal with. About 50 distinguished customers from different branches attended the meeting. Our Regional Head, Sri S.K. Shukla, Assistant General Manager welcomed all the customers present. Our Deputy General Manager Sri J.P. Panigrahi ji addressed the gathering about the various developments in Canara Bank. Sri Rana Deepak Kumar Singh, Divisional Manager, Sri Sukhinder Singh, Divisional Manager & Sri Raj Avtar Singh, Divisional Manager were also present on the occasion.



### POWER TRANSFORMER ENERGIZED IN SHAHGANJ

MP. Transco (M.P. Power Transmission Company) installed a new capacity of 63 MVA power transformer at 132 kv substation Shahganj in Sehore district. Energy Minister of Madhya Pradesh Mr. Pradyuman Singh Tomar said that just 04 months ago, the Honorable Chief Minister of the state had done Bhumi Pujan for the work of increasing the capacity of transformer in the substation. Success has been achieved in energizing this transformer through remote technology from Bhopal SCADA Centre. Energy Minister of Madhya Pradesh Shri Pradyuman Singh Tomar said that the transmission capacity of Sehore district has been strengthened after the energization of this transformer installed at an estimated cost of Rs. 4.97 crore. With the installation of this transformer, Shahganj 132 KV. Substation capacity increased to 103 MVA. With this capacity increasing, electricity consumers belonging to Shahganj, Dobi, Nander, Amon, Digwad areas in Sehore district will be greatly benefited, now quality power supply will be available to them at proper voltage.



### OUTREACH PROGRAMME ON URBAN INFRASTRUCTURE DEVELOPMENT FUND UNDER AZADI KA AMRIT MAHOTSAV: "JANTA SE JUDNA" AT GUWAHATI, ASSAM

National Housing Bank organized an outreach programme on 24-07-2023 as a part of "Azadi ka Amrit Mahotsav" of the Government of India under the theme of "Janta se Judna" at Guwahati. The programme was graced by Shri. Sarada Kumar Hota, Managing Director, National Housing Bank, Smt. Kavitha Padmanabhan, Commissioner and Secretary, Department of Housing and Urban Affairs, Govt. of Assam. The event was attended by officials from four states of the North-east viz. Assam, Nagaland, Mizoram, Tripura. A detailed presentation was made on the nuances of Urban Infrastructure Development Fund (UIDF). The speakers shared their views on growing urbanization and related infrastructure challenges in Tier 2 and Tier 3 cities. They also emphasized on the need of State Government and NHB to work together for utilization of funds under UIDF.



### GOA SHIPYARD LIMITED AND BITS GOA INNOVATION, INCUBATION & ENTREPRENEURSHIP SOCIETY COLLABORATE TO PROPEL ARTIFICIAL INTELLIGENCE IN SHIPBUILDING AND DEFENCE

Goa Shipyard Limited and BITS Goa Innovation, Incubation & Entrepreneurship Society (BGIIES, Goa) have joined forces in a pioneering endeavor to revolutionize the shipbuilding and defence industry through the development and implementation of cutting-edge Artificial Intelligence (AI) technologies. A Memorandum of Understanding (MoU) was signed, cementing their commitment to fostering innovation and progress in this vital sector. Under the MoU, both entities will collaborate closely on research and development projects to harness AI's full potential in shipbuilding and defence applications over the period of next one year. The shared expertise and resources will facilitate the creation of advanced AI algorithms, predictive maintenance models, autonomous systems, and more. Mr P Ravindran, General Manager (Production) represented Goa Shipyard Limited and Prof. Suman Kundu, President BGIIES represented BGIIES, Goa. The signing of this MoU represents a mutual commitment to advancing AI technology in the maritime and defence sectors. The joint efforts of GSL and BGIIES will undoubtedly have a far-reaching impact on the industry, reinforcing the shipyards position in the global market.



### BANK OF MAHARASHTRA ORGANIZES 'CUSTOMER CONNECT & OUTREACH PROGRAM' ACROSS THE COUNTRY

Bank of Maharashtra, a premier Public Sector Bank in the country conducted 'Customer Connect & Outreach Program' on 24th July, 2023 across all its Branches and Zonal Offices throughout the country. Shri. Mukesh Upadhyay, Zonal Manager and Shri. Abhishek Bindal, Deputy Zonal Manager, Bank of Maharashtra, Chandigarh Zone, expressed gratitude towards all the customers for their trust and support. This program was a proactive initiative by the Bank to reach out to customers across India and enhance their awareness of the various banking products offered by the Bank. While addressing the event Shri. Mukesh Upadhyay, Zonal Manager said that the primary objectives of the program were to foster better relationship between bank and its customers, exchange of ideas, promote financial inclusion, address customer grievances, and gather feedback for further improving Bank's services. Shri. Mukesh Upadhyay, Zonal Manager emphasized that "To support retail growth, the Bank has implemented several measures such as waiving processing fees for housing and car loans, no pre-payment/pre-closure/ part payment charges, offering additional concession for women borrowers & defence personnel, among others. The Bank has also introduced tailored products to strengthen MSMEs and implemented co-lending and digital lending measures, to provide a hassle-free banking experience for existing MSMEs. During the event, it was highlighted that the Bank's customer-centric approach has been a key factor contributing to its growth in recent years.



**DE NORA INDIA LIMITED**  
(CIN - L31200GA1993PLC001335)  
Registered Office: Plot Nos. 184, 185 & 189, Kundaim Industrial Estate, Kundaim, Goa - 403115  
Tel. No.: 0832 6731100, Email : info.dni@denora.com; Website: india.denora.com

**Extract of Standalone Un-audited Financial Results for the Quarter ended June 30, 2023** (Rs. in Lakhs except earning per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended			
		Jun 30, 2023 (Unaudited)	Mar 31, 2023 (Audited)	Jun 30, 2022 (Unaudited)	Mar 31, 2023 (Audited)
1	Total income from operations	1030.64	2,892.01	1,285.46	7,743.54
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	70.13	1,646.30	211.16	2,715.30
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	70.13	1,646.30	211.16	2,715.30
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	52.16	1,231.73	156.81	2,027.60
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	54.12	1,233.49	154.00	2,032.59
6	Equity Share Capital	530.86	530.86	530.86	530.86
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) Basic & Diluted; (*not annualised)	0.98*	23.20*	2.95*	38.19

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and Board of Directors in their meeting held on July 28, 2023. The full format of the Quarterly Results are available on the websites of the Stock Exchange (www.nseindia.com & www.bseindia.com) and the Company's website (india.denora.com).

For DE NORA INDIA LIMITED  
Sd/-  
Vinay Chopra  
Managing Director  
DIN: 06543610

Place : Kundaim, Goa  
Date : July 28, 2023

**Warren Tea Limited**  
Registered Office: Deohall Tea Estate  
P.O. Hoogrijan, Dist. Tinsukia, Assam 786 601  
Tel : +91 95310 45098, CIN: L01132AS1977PLC001706, Email : corporate@warrentea.com, Website : www.warrentea.com

**EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023** (Figures in ₹ lakhs)

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended on 30.06.2023	Year to Date Ended on 31.03.2023	Quarter Ended on 30.06.2022	Quarter Ended on 30.06.2023	Year to Date Ended on 31.03.2023	Quarter Ended on 30.06.2022
Total Income from Operations	46	6215	1791	46	6215	1791
Net Profit before exceptional Items and Tax	(54)	(2446)	105	(54)	(2446)	105
Net Profit for the period after exceptional items and before Tax	(54)	2263	105	(54)	2263	105
Net Profit for the period after Tax	(54)	(496)	105	(52)	(363)	105
Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(54)	(1979)	130	(52)	(1844)	129
Equity Share Capital	1195	1195	1195	1195	1195	1195
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet		7215			7976	
Earnings per Share (of ₹ 10/- each) - Basic and Diluted Earnings (In Rupees)	(0.45)	(4.15)	0.88	(0.44)	(3.04)	0.86

**Note :**  
The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.cseindia.com) and on the Company's website.

Kolkata  
28th July, 2023

Vinay K. Goenka  
Executive Chairman



